

आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गावांना पुढील २ वर्षासाठी
“स्मार्ट ग्राम” योजनांतर्गत पुरस्कारासाठी विचारात
न घेण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग,
शासन निर्णय क्रमांक- स्माग्रायो-२०१७/प्र.क्र.२३१/योजना-११
बांधकाम भवन, २५ मईबान रोड, फोर्ट, मुंबई- ४०० ००९
दिनांक- २४ जानेवारी, २०१८.

वाचा- शासन निर्णय क्रमांक:स्माग्रायो-२०१५/प्र.क्र.१५३/योजना-१, दि.२१ नोव्हेंबर, २०१६

प्रस्तावना -

राज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्यास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिने दिनांक २१.११.२०१६ पासून स्मार्ट ग्राम पुरस्कार योजना सुरु करण्यात आली आहे. सदर योजनेंतर्गत तालुकास्तरावरून निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायतील स्मार्ट ग्राम पुरस्कार देण्यात येते. तसेच तालुका स्तरावरून स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतीना जिल्हास्तरून तपासणी करून स्मार्ट ग्राम पुरस्कार देण्यात येते.

स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनेंतर्गत निकषानुसार जिल्हा स्तरावर निवड झालेल्या गावाचे नाव तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम म्हणून निवडण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच, तालुका स्तरावर स्मार्ट ग्राम म्हणून घोषित केलेल्या ग्राम पंचायतीला त्याच विकास कामाच्या आधारे जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी देखिल विचार करण्यात येते. शासनाच्या विविध पुरस्कार योजनांतर्गत देखिल गावांनी पुन्हा तीच विकास कामे दर्शवून पुन्हा-पुन्हा पारितोषिक प्राप्त करत असल्याने इतर गावांना पुरस्काराची संधी मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील स्मार्ट ग्रामपंचायत तसेच तालुक्यातील “स्मार्ट ग्राम” पुरस्कार प्राप्त झालेल्या ग्राम पंचायतीना त्याच विकास कामाच्या आधारे पारितोषिक देण्यात येवू नये. ही बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय:-

“स्मार्ट ग्राम” पुरस्कार योजनांतर्गत जिल्हा आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गावे आणि तालुका आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गावांना त्याच विकास कामांच्या आधारे पुढील २ वर्षांच्या कालावधीसाठी “स्मार्ट ग्राम” योजनांतर्गत पुरस्कारासाठी विचारात घेण्यात येवू नये.

सदर शासन निम्न महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०१२४१५०५०७०६२० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सुभाष राठोड)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.राज्यपालांचे सचिव, राजभवन, मुंबई.
- २) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.

- ३) सर्व मा.मंत्री व मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ४) मा.विरोधी पक्ष नेता यांचे खाजगी सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, मुंबई.
- ५) सर्व विधानसभा व विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, मुंबई.
- ६) मा.मुख्य सचिव, यांचे वरिष्ठ स्विय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
- ७) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य-१, मुंबई.
- ८) महालेखापाल (लेखापरिक्षण), महाराष्ट्र राज्य-१, मुंबई.
- ९) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य-२ नागपूर.
- १०) महालेखापाल (लेखापरिक्षण), महाराष्ट्र राज्य-२ नागपूर.
- ११) अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
- १२) निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई.
- १३) अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालयीन प्रशासकीय विभाग (सर्व)
- १४) मा.अध्यक्ष, जिल्हा परिषद (सर्व)
- १५) विधी मंडळ ग्रंथालय, विधान भवन, मुंबई (१० प्रती)
- १६) महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई (५ प्रती प्रसिध्दीसाठी)
- १७) सर्व विभागीय आयुक्त .
- १८) सर्व जिल्हाधिकारी
- १९) संचालक, राज्य ग्रामीण विकास यंत्रणा (यशदा), पुणे
- २०) प्राचार्य, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, पंचायत राज प्रशिक्षण केंद्र, संयुक्त प्रशिक्षण केंद्र
- २१) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
- २२) सव्र सह / उप सचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग.
- २३) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
- २४) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी.
- २५) संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- २६) ग्राम विकास विभागातील सर्व कार्यासने व रोख शाखा.
- २७) अतिरिक्त संचालक, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम कख, बांधकाम भवन फोर्ट मुंबई.
- २८) कार्यासन योजना-११ संग्रहार्थ.